# NIVI TRADING LIMITED

CIN: L99999MH1985PLC036391

Regd. Off.: C/o. United Phosphorus Ltd., Readymoney Terrace, 4<sup>th</sup> Floor,, Dr. A.B. Road, Worli Naka, Mumbai - 400 018.

Tel Nos.: 68568000 Fax No.: 2648 7523

Email: <u>nivi.investors@uniphos.com</u> Website: nivionline.com

19th May 2023

To,
The Corporate Relationship Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Dear Sir/ Madam,

REG.: NIVI TRADING LIMITED (Scrip Code - 512245)

SUB: Newspaper advertisement of Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31<sup>st</sup> March 2023

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we enclose herewith the extract of audited financial results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2023 published in today's newspapers.

We request you to take the same on records.

Thanking you,

For **NIVI TRADING LIMITED** 

Sandra Rajnikant Shroff Managing Director (DIN 00189012)

Encl.: as above

So if any other person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said flat or objections from the other heir or heirs or other claimants / obector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the soci ety are hereby required to intimate me at my below mentioned address within a period o 14 days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims/ob ections for transfer of shares and interes of the deceased member in the capital / prop erty of the society, if no claims / objection are received within the period prescribe above, my client shall proceed and complete all the requirements regarding the Said Flat and such claim and objections received thereafter shall be deemed to have bee

Adv. Nishigandha J. Parab Add: A/101, First Floor, Kashi Krupa CHSL, Near Dipak Medical, S. T. Depot Road, Nallasopara (West) - 401 203.

#### **PUBLIC NOTICE**

I am instructed by my client Srinivas Garden View Co-Operative Housing Society Limited, to investigate the title of their property bearing Plot No. 179, Garodia Nagar Scheme, Ghatkopar bearing City Survey No. 195/179 as more particularly described in the Schedule hereunder written.

The Public at large is hereby given notice that any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, charge, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise, is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her/their such claim with all documentary proof, failing which, the claims if any, of such person/s shall be treated as waived and not binding on my clients.

#### THE SCHEDULE ABOVE **REFERRED TO**

ALL THAT piece and parce land ground situate lying and being at Ghatkopar in the registration Sub-District of Kurla, District Mumbai Suburban being Plot No. 179 of Garodia Nagar Scheme containing by admeasurements 1050 square yards equivalent to 877.936 square meters or thereabouts being portion of land bearing survey No. 249, Hissa No. 3 (part) and Plot No.179 of Garodia Nagar together with building of the Society viz. Srinivas Garden View Co-Operative Housing Society Limited consisting of 24 residential premises standing thereon.

> Rutvij Bhatt - Advocate, Surti Chambers, 1st floor, Office No. 2, 12/ Dhobitalao 2nd Lane Mumbai - 400 002

Place : Mumbai. Date: 19th May 2023

#### **PUBLIC NOTICE**

Public at large hereby informed that **M**i **Tirupathi Reddy** and **Mrs. Rathnamal** Reddy have purchased a Flat No. A 4 situated at Ground Floor, Ganga Jyo CHS Ltd., Bangur Nagar, Goregao (West), Mumbai 400 092 from its previou wners from MRS. PUSHPA R. RATHI and MR. RADHESHYAM RATHI by virtu of Agreement for Sale dated 08/10/2010 duly registered with sub registrar BDR 10 vide Document Sr. No. 9929/2010 ar intending to sell to a purchaser if any person/ party/ Bank/ Financial institution Society have any right, title, interest o claims of any nature against the said Fla Premises file his/ her/ their objection wit authenticated proof with the office of the concerned advocate with 15 days after the publication of this notice in newspapers failing which No Claim / Objection shall be entertained & deal would be finalized.

Sd/- U. B. YADA Advocate High Cour Room No. 3, Unit NO. 30, Aarey Mill Colony, Goregaon (E), Mumbai- 400065 lace: Mumbai Date: 19/05/2023

# **PUBLIC NOTICE**

**ACTIVE TIMES** 

Edward Fernandes declare my Room No. 230 Bibi Fatimahai Socru Chawl No. **63**, R. S. Marg, Malad- East Mumbai- 400097. Size. 11X18= 198 Sq. ft., I declare in News Paper that I ave Sold full part this Premises to **Abdullah Mohammed Aksir Baig** on my free Will, Without any pressure fron anyone, I have Received all Money fo ny above House. If someone tells his authority he is completely Wrong and oogus, Made Against my Will, and cancel all Agreements/ Power of Attorney and Affidavit Made other tha Abdullah.

Date: 19/05/202

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN to the Public at large that my clients are negotiating wit MR. ARPIT VIKRAM JAIN the owner of Flat No. 306 on 3rd Floor, in "Seth B.N.Agarwa Shyamkamal "D" C.H.S. Ltd", M.G.Road, Agarwal Market, Vile Parle(E), Mumbal 400057 ("the said Flat") for purchase of the said Flat on Ownership basis together wit membership rights of the Society namely, Seth B.N.Agarwal Shyamkamal 'D' Co operative housing Society Ltd., holding Five shares of Rs. 50/- each (hereinafte referred to as "the said Shares") the bearing No. from 141 to 145 (both inclusiv under share Certificate issued by the above named Society.

have to issue clear and marketable title free from all encumbrances, claims, demai and reasonable doubts of any nature whatsoever in respect of the said Flat.

Any person either having or claiming any right, title, interest, claim in and/or in possession of the said Flat or any part thereof and any claim on in any manner including by way of ar arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage gi trust, lease, monthly tenancy, leave license partnership joint ventures, inheritance, lie easement right to prescription, an adverse right, title, interest or claim of any natu whatsoever, dispute, suit, decree, order, award, restrictive covenants, order or injunctic attachment, acquisition, Requisition or otherwise is hereby called upon and required make the same known in writing with genuine notarized documents along with origin documents within 14 days from the date of publication hereof to the undersigned at the office, address, failing which any such claim, if any, shall be deemed to be waived and abandoned and we would issue clear and marketable title for the said flat.

MUMBAI DATED 19th DAY OF May 2023

H.A.LAKDAWALA

Advocate High Cou O.no.70, 3rd Floor, Ashoka Shopping Centre, L.T.Marg, Crawford Market, Mumbai - 40000

#### **Public Notice**

My Client is desirous of Purchasing Commerical premises bearing No. 412 admeasuring 369 square feet built-up area on the 4th Floor ("Unit") of the building known as "J.K Chambers, Premises Co-Operative Society" situated at Plot No. 76, in the Plot admeasuring 2847.41 Sq. Mtrs or thereabouts, in Sector No. 17 of Vashi Navi Mumbai- 400703, within the limits of Navi Mumbai Municipal Corporation withir the Registration District Sub District Thane, along with of 5 (Five) fully paid -up equity shares of the face value of Rs. 50 (Rupees Fifty Only) each, of the aggregate value o Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty Only) bearing distinctive Nos. 691 to 695 issued by the said society vide certification No. 000140 on 06.12.1997 ("Shares") The said Unit and Shares shall hereinafter be collectively referred to as "said Premises".

Any Person claiming to be having any right, interest, encumbrances, charges etc through maintenance, easement, mortgage, lease, rent, sale, development, lien, gift or otherwise or in any manner whatsoever nature on the said Premises and is objecting to such transaction should inform in writing through Registered Pos Acknowledged due (RPAD) addressed to Advocate Manali Saraf having address a 210, J K Chambers Premises Co-Operative Society Plot No. 76, Sector 17, Vashi Navi Mumbai 400703, within 14 days of publication of this notice. The intention must be accompanied by certified true copy of the documentary proof on the basis of which the claim is being made by the objector. In case no such claim is received by the undersigned within 14 days in the mode and manner as stated hereinabove it sha be deemed that the said Premises is free from any claim and the objectors claim if any shall be deemed to have been waived by the objection or claim at a later date.

Date: 19.05.2023

Sd/-Adv. Manali Saraf

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane
& Office of the Competent Authority
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u> Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2174/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion o construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 267 of 2023. Applicant :- Savio Co-Operative Housing Society Limited, Add Kolbad Road, L. B. S. Marg, Thane (W.), Tal. & Dist. Thane-400601 Versus

Opponents :- 1. M/s. Kiran Enterprises (A Partnership Firm) Through its partner - Kiran T. Ingle, 2. Thomas Edwin Pereira (Deceased) Through his legal heirs, 2a. Vianney Pereira, 2b. Marlene Norlet Menezes, 2c. Karen Wilbert D' Silva. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentione above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The nearing in the above case has been fixed on 30/05/2023 at 3.30 p.m.

Description of the property - Mauje Kolbad, Tal. & Dist. Thane Survey No./CTS No. Hissa No. 548 5 Sq. Mtr 217 (B)

SEAL

Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane Competent Authority U/s 5A of the MOFA. 1963.

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Shri Chandrakant Narhari Pimputkar, is the owner of Flat No. G/001, Ground Floor, of Nirmala Park Co-Op. Housing Soc. Ltd., at Geeta Nagar, Fatak Road, Bhayander (W). Dist. Thane. And that he has lost Original Registered Agreement dated 18th June 1996 executed between Shri Kamlakant Narayan Achrekar & Shr Jagdish Vittal Shetty & Shri Umesh Vittal Shetty, & its Original Registration Receipt bearing Document Serial No. Pho. 2805/96 Dated 17/7/1996.ir respect of the said Flat. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104. New Shree Siddhivinavak C.H.S Ltd., Station Road, Bhavander (W) Dist. Thane - 401 101 within 14 days from the date of this notice failing which i shall be assumed that no any person/s has any claims of which please take a

Sd/-**PUNIT SUNIL GARODIA** (Advocate, High Court, Mumbai) Place: Bhavander Date: 19.05.2023

**FINSERV** 

# Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com

Date :- 16/05/2023 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2164/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 270 of 2023. Chheda United Complex Co-Operative Housing Society Association Limited, Add : Village Bhayandar, Mira Road (E.), Tal. & Dist. Thane

Versus Opponents :- 1, M/S, Chheda Associates Through its Partner R. H. Makhija, 2 Joyce Gilbert Murzello, 3. Terre Ignatious D'Mello, 4. Tessie Ignatious D'Mello, 5. Neeta Inas Gomes, 6. Violet Ignatious D'Mello, 7. Meribai Inas D'Mello, 8 The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be

12.00 p.m. Description of the property - Mauje Bhayandar, Tal. & Dist. Thane Old Survey No. New Survey No. Hissa No. Area 3810.35 Sq. Mtr. 1 Pt.

n accordingly. The hearing in the above case has been fixed on 30/05/2023 at

SEAL

527

Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar Co. Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA. 1963.

1210 Sa. Mtr.

3 B Pt.

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th Floor,

62

Kalyani Nagar, Pune, Maharashtra-411014.

Branch Office: Shivdhan Plaza, At Post Rajgurunagar, Pune –Nashik Highway, Tal
Khed, Dist Pune- 410505 **POSSESSION NOTICE** 

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued **Demand Notice(s)** to Borrower(s). Co-Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within **60 days** from the date of receipt of the said notice. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to rower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be

(LAN No., Name of Branch) 4X5RHBEB083281 and 4X5RHTEB277273

Date: 19.05.2023, Place: PUNE

All that piece and parcel of the Non-Agricultural Branch: RAJGURUNAGAR LAN No. property described as: Flat No 105, first floor, area 2023 admeasuring 794 Sq.Ft 73.79 Sq.mt in building I.Akbar Idrish Ali(Borrower) At M No 2537 First | Soumaya Heights, constructed on land CTŠ Floor Flat No 6 Nawanya Residency, S Cornar No.623/2,624/1,624/3,624/4 at Villagenarayangaon, Manchar Tal Ambegaon Dist, Pune, Maharashtra- tal-Junner, Dist. Pune within the limits of sub-410503 **2.Mahalkabanu Asagarali Hariyani** Registrar Narayangaon, and Gram Panchayat (Co-Borrower) At M. No. 2537 First Floor Flat No Narayangaon-410504 East:Passage and Duct Nawanya Residency, S Cornar Manchar Tal West: Internal Open Space North: Internal Open Ambegaon Dist, Pune, Maharashtra-410503 Space South: Flat No. 104

subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon. Name of the Borrower(s)/ Guarantor (s) Description of Secured Asset (Immovable Property) Demand Notice Date and Amount | Possession Rs. 18.57.777/-(Rupees Eighteer 16-05-2023 Lac Fifty Seven Thousand Seven Hundred

> Only) Sd/- Authorised Officer, Bajaj Housing Finance Limited

SeventySever

## PUBLIC NOTICE

PANKAJ MULSHANKAR SUTHAR is owner Flat No. 401, in 'C' Wing, Fourth Floor Om 'C' Coop. Hsg. Soc. Ltd., at Navghar Road, Bhayandar (East) – Tal & Dist-Thane 401 105, My client have ost Original Share certificate and not traceable. If any person have any objection/claim of any nature whatsoever for the said lost of share certificate of bove mentioned Flat shall intimate the undersigned n writing at the under mentioned address within 15 days from date of the notice along with the document in support of such objection otherwise such objection laim shall be considers as waived Date: 19/05/2023 Sd/- R. L. MISHRA (ADVOCATE HIGH COURT)

Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights, Near Railwa Station, Nallasopara [East] Dist.- Palghar - 401209

To advertise in this **Section** Call: Manoj Gandhi 9820639237

(Rs. In Lacs

NIVI TRADING LIMITED

Regd.Office:c/o United Phosphorus Ltd.,Readymoney Terrace, 4th floor, 167,Dr.A.B.Road,Worli Naka, Mumbai-400018, Tel. No. 61233500 Fax No. 26487523 Email Id: nivi.Investors/emiphos.com/Website:www.nivionline.com CIN: L99999MH1985PLC036391

Statement of audited financial results for the quarter and

year ended 31st March, 2023

PARTICULARS	ended 31/03/2023 (Audited)	ended 31/12/2022 (Unaudited)	ended 31/03/2022 (Audited)	ended 31/03/2023 (Audited)	ended 31/03/2022 (Audited)
Total income from operations Net Profit/(loss) for the period	1.50	1.35	1.87	5.91	5.46
before tax and exceptional items Net Profit/(loss) for the period	(8.42)	(11.13)	(0.07)	(17.10)	(0.75)
before tax and after					(*)
exceptional items Net Profit/(loss) for the	(8.42)	(11.13)	(0.07)	(17.10)	(0.75)
period after tax	(6.30)	(11.13)	0.03	(14.98)	(0.64)
Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and Other					
Comprehensive income (after tax)	(6.98)	(6.56)	0.92	(11.67)	5.05
Equity Share Capital	124.56	124.56	124.56	124.56	124.56
Other Equity				33.00	44.67
Earnings Per Share					
(of Rs 10/- each)					
Basic and diluted (Rs. Per share) (not annualised)	(0.51)	(0.89)	0.00	(1.20)	(0.05)
1. The above is an extract of the detailer	d format of Our	rtork (Voorly A)	dited Cinenaio	I Dogulto flodu	with the Cteal

The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results are available on the website of the Company at www.nivionline.com and may also be accessed on the website of the Stock Exchange, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com, where the equity shares of the Company are listed. the Exchange addited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved at the meeting of the Board of Directors held on 18th May, 2023.

FOR NIVI TRADING LIMITED

Sd/ Sandra R. Shrof Date: 18th May,2023 Managing Director DIN - 00189012

#### SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

Reg.Off.: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600001 Branch Office: Solitaire Corporate Park, Building No 10, 1062 6th Floor, Guru Hargovindji Marg, Chakala, Andheri East, Mumbai - 400 093 Website: www.shriramhousing.in

### **PHYSICAL POSSESSION NOTICE** Whereas, The undersigned being the authorised officer of Shriram Housing Finance

Limited (SHFL) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued demand notices to the Borrowers details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notices.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken PHYSICAL POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on 15/05/2023

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shriram Housing Finance Ltd. for an amount as mentioned herein below with

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of ha Act in recogct of time available to redeem the co

line Act, in respect of time available, to re	ect of time available, to redeem the secured assets.					
Borrower/Co-Borrower Name & Address	Amount due as per Demand Notice	Description of Property				
Name & Address  1) MR.RAMESH N AMADOTBorrower No. 1  2) MRS. SONAL RAMESH AMDOTBorrower No. 2  Addresses of Borrower 1 & 2  A-404 RIDDHI SIDDHI CHS 4TH FLR C-69 SECTOR NUMBER 21 Kharghar PANVEL,Maharashtra-410210  Also At: Flat No.204 2nd FLOOR A WING KANHAI GOPAL COMPLEX CO-OPERATIVE SOCIETY LIMITED PLOT NO.9/C SECTOR 20 KHARGHAR NAVI MUMBAI PANVEL MAHARASHTRA 410210  ZIA SUPER MART Through Partner- MR.RAMESH N AMADOT SHOP NO.21,22,29 UNNATHI	Rs.7865646/- (Rupees Seventy Eight Lakh sixty Five Thousand Six Hundred Forty Six Only) as on 17.08.2022 under reference of Loan Account No. SHLHMUMB00030 78 with further interest at the contractual rate, within 60 days from the date of receipt of the said notice.	Property  ALL THAT PIECE AND PARCEL OF Flat No.204 2nd FLOOR A WING KANHAI GOPAL COMPLEX CO- OPERATIVE SOCIETY LIMITED PLOT NO.9/C admeasuring CARPET AREA 521 SECTOR 20 KHARGHAR NAVI MUMBAI PANVEL MAHARASHTRA 410210				
TOWER PLOT NO.69 A KHARGHAR SECTOR 21 NAVI MUMBAI 410210	13(2) Notice Date. 17.08.2022					

Place: Kharghar Sd/- Authorised Office Shriram Housing Finance Limited Date: 15-May-2023

S & T CORPORATION LIMITED CIN L51900MH1984PLC033178

Registered Office: 195, Walkeshwar Road, Mumbai 400 006 Statement of Standalone Financial Results for the quarter and Twelve months ended 31st March 2023

		ended	ended	ended	ended
PARTICULARS	ended March			March	March
	31, 2023			31, 2023	31, 2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1 Revenue from operations	0.00	0.00	0.00	61.75	0.00
2 Other Operating Income	-12.64	0.00	98.23	-12.64	98.80
		0.00			
3 Other Income	5.18		0.12	5.18	0.12
4 Total Income (1 + 2 + 3)	-7.45	0.00	98.35	54.29	98.92
5 Expenses					
a) Employee benefits expense	2.72	2.54	2.10	9.87	8.90
b) Finance costs	0.00	0.00	0.00	0.00	0.00
c) Depreciation and amortisation expense	0.44	0.43	0.44	1.75	2.16
d) Administration and other expenses	11.03	8.51	5.60	29.77	19.85
Total expenses (5a to 5d)	14.19	11.48	8.14	41.39	30.91
6 Profit/Loss before exceptional item and tax	-21.64	-11.48	90.21	12.90	68.01
7 Exceptional item (net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8 Profit / Loss before tax	-21.64	-11.48	90.21	12.90	68.01
9 Tax expense/(Write back)	0.00	0.00	0.00	0.00	0.00
10 Profit / Loss for the period/year	-21.64	-11.48	90.21	12.90	68.01
11 Other comprehensive income (net of taxes)	0.00	0.00	0.00	0.00	0.00
12 Total comprehensive income for the period/year	-21.64	-11.48	0.00	12.90	68.01
13 Paid up equity share capital (face value per share (₹2 Each)	636.62	636.62	636.62	636.62	636.62
14 Other equity	674.85	661.95	661.94	674.85	661.94
15 Earnings per equity share (face value per share (₹2 Each)					
Basic and diluted before exceptional item (₹)	0.04	-0.04	1.42	0.04	1.07
Basic and diluted after exceptional item (₹)	0.04	-0.04	1.42	0.04	1.07
EPS Based on face value of Equity Share	2.00	2.00	10.00	2.00	10.00

The above Audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2023 have been reviewed and recom mmittee and approved by the Board of Directors at the meeting held on May 17, 2023. The Statutory Auditors have issued an Unmodified Opinion on financial sults for the quarter and year ended March 31, 2023 During the Year, in pursuance of Special Resolution passed on 3rd December 2022, the face value Equity Shares of the Company was Sub-divided from Rs. 10 to R

per Share with effect from Record Date of 16th December, 2022. Upon issuance of new ISIN and execution of Corporate Action, 3,18,31,205 Sub-divided Equity ares of Rs. 2 each of the Company were listed on BSE w.e.f. 17th December 2022. During the year, your Company had on December 9, 2022 established a Limited Liability Partnership in the name of Ssavai-Smart Abodes LLP ('LLP') with initial

pital of Rs.1,00,000/-wherein 95% stake will be held by the Company. As at March 31, 2023, since the investment has not been made and the LLP is yet to nmence business operations, only Standalone Financial Statement have been presented. The financials for quarter and year ended March 31, 2023 does not clude financials of said LLP. In line with the amended Object Clause as approved by Shareholders vide Special Resolution passed on August 5, 2022, enabling the Company to engage in

These financial results are available on Company's website www.stcl.co.in and also on website of BSE Limited www.bsei

nstruction and infrastructure business, your Board is considering proposals for acquiring land/immovable property(ies) for development / redevelopment. The figures for the current quarter and quarter ended March 31, 2022 are the balancing figures between the audited figures for full financial year ended on Marc 31, 2023 and March 31, 2022, respectively and year to date figures upto third quarter ended on December 31, 2022 and December 31, 2021 respectively, which we

or S&T Corporation Limited

NOTE :- Face value per share ₹ 2 Each with effect from 16.12.2022

lanaging Director ate: 19.05.2023

# KRISHNA RAJ CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Village Diwanman, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar-401202

# **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 05/06/2023 at 2:30 PM.

M/s. Shah Relators And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

# Description of the property -Mauje Diwanman, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No. Hissa No. Plott No.

45	D	-	1042.51 Sq. Mtr.
Office : Administrativ 206, 2 <sup>nd</sup> Floor, Kolga Palghar-Boisar Road Palghar. Date : 18/05	on, I, Tal. & Dist. SEA	Competent	Sd/- sh Kulkarni) Authority & District o.Op. Societies, Palghar

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 irst floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602

-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 o.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2093/2023 Date :- 10/05/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application ivo. 201 07 2023.

Applicant: Nathkrupa Co-Operative Housing Society Limited, Add Dr. Moose Road, Near Gadkari Rangayatan, Thane (W), Tal. & Dist. hane-400602 Application No. 261 of 2023.

Versus )pponents :- 1) Babubhai B. Jain / Brite Builders, 2. Shri. Clyde rchie Varel, 3. Shri. Krishnakumar K. Ashar. Take the notice that s per below details those, whose interests have been vested in the aid property may submit their say at the time of hearing at the venue nentioned above. Failure to submit any say shall be presumed that obody has any objection in this regard and further action will be aken accordingly. The hearing in the above case has been fixed on 30/05/2023 at 12.00 p.m.

Description of the property - Mauje Thane, Tal. & Dist. Thane Survey No./CTS No. Hissa No. Area S No. 368 A Hissa No. 3 671.03 Sq. Mtr. out of CTS No. 187 Tika No. 12 D 1239.97 Sa. Mtr.



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

#### NOTICE Larsen & Toubro Ltd Registered Office: L & T House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg,

Mumbai, Maharashtra, 400001 NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation. Name[s] of holder[s] Kind of Securities No of Distinctive [and Jt. holder[s], if any] and face value Securities number[s] Anil Vishnu Raut 1127071-1127120 Equity 450 sahres

Geeta Anil Raut 140768431-140768480 Mangesh Vishnu Raut 575088465-575088564 617467635-617467734 1393910371-1393910520 [Name[s] of holder[s] / Applicant[s]] [Place] [Date] 19/05/2023 Anil Vishnu Raut Mumbai Geeta Anil Raut Mangesh Vishnu Raut

#### **INC 26-Notice** [Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rule, 2014]

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT, WESTERN REGION REGIONAL DIRECTOR, MUMBAI, MAHARASHTRA AND IN THE MATTER OF

THE COMPANIES ACT, 2013, SECTION 13(4) OF COMPANIES ACT, 2013 AND THE RULE 30(6) (A) OF THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014

IN THE MATTER OF GAJBADAN SUPPLIERS PRIVATE LIMITED having its registered office at Vijay Vilas Society Bldg. No. 12, Flat No.44, G. B. Road, Thane MH 400607 IN

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Clause II of Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on 15th May 2023 to enable the company to change its Registered office from "State of Maharashtra" to "State of Madhya Pradesh".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his / her interest and grounds of opposition to the, Regional Director, Western Region Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharastra, Phone: 022-22817259, Fax: 022-22812389, Email: rd.west@mca.gov.in within fourteen days from the date of publication of this notice with a copy of the applicant company at its registered office at

COMPANY NAME: GAJBADAN SUPPLIERS PRIVATE LIMITED, CIN: U51109MH2007PTC250506 Registered Office: Vijay Vilas Society Bldg. No. 12, Flat No.44, G. B. Road, Thane MH 400607 IN For and on behalf of Company, ARPIT MITTAL, DIRECTOR, DIN: 00139725 Place: Thane, Mumba

the address mentioned below:

YEAR



# **PARSHVA ENTERPRISES LIMITED**

CIN: L51909MH2017PLC297910 Regd Off: - 811 A Wing, Jaswanti Allied Business Cen Ramchandra Lane Extn., Malad West, Mumbai – 400064. Tel.: 022-49729700 Website: <a href="https://www.parshvaenterprises.co.in">www.parshvaenterprises.co.in</a>
E-mail: <a href="mailto:info@parshvaenterprises.co.in">info@parshvaenterprises.co.in</a>

NOTICE OF 6TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 6th Annual General Meeting (AGM) of the Members of the Compar will be held on Saturday, the 10th June, 2023 at 1:00 p.m. (IST) through Video Conferencing or Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to the all Members of the Company only by email on Thursday, 18<sup>th</sup> May, 2023 incompliance with applicable provisions of the Act read with General Circulars issued by Ministry of Corporate Affairs.

Pursuant to the Provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is providing facility to the Members for exercising their right to vote on the items of business set out in the said Notice by remote e-voting as well as e-voting during the AGM system through platform provided by National Securities Depository Limited ('NSDL').The details pursuant to the Rules are given here under:

1) Date and time of commencement of remote e-voting: Wednesday, June 7, 2023 at 9:00 a.m. (IST)

2) Date and time of end of remote e-voting: Friday, June 9, 2023 at 5:00 p.m. (IST) 3) The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form,

as on the cut- off date which is Saturday, June 3, 2023, may cast their vote electronically. 4) The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on Friday

5) The Members would be able to cast their votes at the meeting through e-voting facility during AGM if they have not availed the remote e-voting facility. To cast e-vote during the AGM please refer the instruction mentioned in note No. 15 in the AGM Notice. If the vote is cast through remote evoting facility then the members would not be permitted to exercise their voting right at the general

6) The Members may participate in the general meeting even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meet

() A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general meeting. ) The Annual Report, inter alia, containing Notice of the 6th AGM along with the procedure of remote

e-voting has been sent to all Members by prescribed mode and the same is also available on the website of the Company at www.parshvaenterprises.co.in and National Securities Depositor Limited at www.evoting.nsdl.com

Any person who have acquired shares and become member of the Company after the dispatch of Notice may obtain the login ID and password from person mentioned in point no 15 hereunder 0) Mr. Prashant Diwan, Practicing Company Secretary has been appointed as the Scrutinizer, for

conducting the e-voting as well as voting at the AGM in a fair and transparent manner ) The results of E-voting shall be declared not later than two working days from the conclusion of AGM. The results declared along Scrutinizer Report shall be communicated to the Stock Exchange and will be placed on the website of the Company at <a href="www.parshvaenterprises.co.in">www.parshvaenterprises.co.in</a> and on the

2) The Members who have not registered their email addresses with the company can get the same registered with the Company at info@parshvaenterprises.co.in For any queries / grievances, in relation to e-voting Members may contact the following:

queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the requently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com, under help section or write an email to evoting@nsdl.co.in / 1800 1020 990 and 1800 22 44 30 or contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager - NSDL at evoting@nsdl.co.in

For Parshva Enterprises Limited

Prashant Vora

Place: Mumbai

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती प्रिसिला मॅनअल

फर्नांडिस, या त्यांचे पती स्वर्गीय श्री. मॅन्अल

जे. फर्नांडिस यांचे निधनानंतर फ्लॅट क्र.१०/

३, भांडूप राजकमल कोहौसोलि., प्लॉट

क्र.९९, परांजपे गार्डन समोर, दातार कॉलनी,

भांडूप (पुर्व), मुंबई-४०००४२ या जागेचे

मालक व ताबेदार आहेत. माझे अशील श्रीमती

प्रिसिला मॅनुअल फर्नांडिस यांनी त्यांच्या नावे

सदर फ्लॅट जागेबाबत त्यांचे मयत पतीद्वारे

धारण अनुक्रमांक ४६ ते ५० (दोन्हीसह) धारक

दिनांक २६.०९.१९८२ रोजीचे भागप्रमाणपत्र

क्र.१० हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला

आहे. भांडूप राजकमल कोहौसोलि.द्वारे श्री. मॅनुअल जे. फर्नांडिस यांच्या नावे वितरीत

दिनांक २६.०९.१९८२ रोजीचे सदर मुळ

भागप्रमाणपत्र क्र.१० हरवले आहे आणि

प्रापडलेले नाही. म्हणून माझ्या अशिलांनी

द्य्यम भागप्रमाणपत्र<sup>े</sup> वितरणासाठी सदर

सोसायटीकडे अर्ज केला आहे. माझ्या

अशिलांनी कांजूर मार्ग पोलीस ठाणे येथे दिनांक

२६.०९.१९८२ रोजीचे सदर मुळ भागप्रमाणपत्र

क्र.१० हरविलेबाबत तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्स किंवा फ्लॅट

जागा किंवा भागावर कोणताही दावा, आक्षेप,

अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी लेखी

स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह खालील

स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमुद केलेल्या पत्त्यावर

सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात

कळवावे. अन्यथा सदर फ्लॅट जागेबाबत

कोणताही दावा अस्तित्वात नाही असे समजले

मालमत्तेची अनुसुची

#### PUBLIC NOTICE

MR. ARPIT VIKRAM JAIN the owner of Flat No. 306 on 3rd Floor, in "Seth B.N. Agarwal Shyamkamal "D" C.H.S. Ltd", M.G.Road, Agarwal Market, Vile Parle(E), Mumbai 400057 ("the said Flat") for purchase of the said Flat on Ownership basis together with membership rights of the Society namely, Seth B.N.Agarwal Shyamkamal 'D' Co operative housing Society Ltd., holding Five shares of Rs. 50/- each (hereinafter referred to as "the said Shares") the bearing No. from 141 to 145 (both inclusive) under share Certificate issued by the above named Society.

I have to issue clear and marketable title free from all encumbrances, claims, demands, and reasonable doubts of any nature whatsoever in respect of the said Flat.

Any person either having or claiming any right, title, interest, claim in and/or in possession of the said Flat or any part thereof and any claim on in any manner including by way of any arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage gift, trust, lease, monthly tenancy, leave license partnership joint ventures, inheritance, lien, easement right to prescription, an adverse right, title, interest or claim of any nature whatsoever, dispute, suit, decree, order, award, restrictive covenants, order or injunction, attachment, acquisition. Requisition or otherwise is hereby called upon and required to make the same known in writing with genuine notarized documents along with original documents within 14 days from the date of publication hereof to the undersigned at their office, address, failing which any such claim, if any, shall be deemed to be waived and/or abandoned and we would issue clear and marketable title for the said flat. MUMBAI DATED 19th DAY OF May 2023

H.A.LAKDAWALA

युआरसी-२ चे शुद्धिपत्रक

दिनांक ०४.०४.२०२३ रोजीच्या जाहीर सूचनेबाबत

कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम

(२) नसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणन कंपनी

कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्ग

कॅस्टेलोस पार्टस् एलएलपी या मर्यादीत दायित्व

भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील

निबंधकांकडे अर्ज करण्याचे नियोजित आहे.

१. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

धातु उपकरणे, सुटे भाग व सर्व प्रकारचे व वर्णनार

रसायने आणि तत्सम अन्य सर्व वस्तु जे खनिजे

क्रशींग, स्क्रींनींग, बांधकाम उपकरणे व यंत्र सामग्री

आणि अन्य इतर प्रक्रियेत वापरली जाते त्याचे

निर्यातदार व आयातदार, उत्पादक, संपूर्ण विक्री व

२. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्य

ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय: ३०२

ए, ३रा मजला, ए विंग, पुनम चेंबर्स, डॉ. ॲनी

बेझंट रोड, वरळी, मुंबई शहर, महाराष्ट्र-

४०००१८ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

३. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही

व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी

त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात कंपनी निबंधक

१००, एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२

महाराष्ट्र या ऐवजी सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर

(सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट

अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७

८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा

गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील

निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१

दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्य

अर्जदारांची नावे

?) पुजा बाजला २) यशवर्धन बाजला

PUBLIC NOTICE

ANIS ЛУАЛ

ciety

er High

dated

under

5 days ce, else

NOTICE hereby given pr

large that, an Original A for sale dated 03/07/1996

M/s. RASHMI GRUHA NI LTD and Mrs. RASHIDA PRESSWALA & Mr. ANIS

PRESSWALA for the Flat No

Ltd., Shanti Park, Opp. St. Xav School, Mira Road (East), Th

107 along with Original Reg Slip No.TNN2-802-1996

03/07/1996 has been lost/n and in this respect a police of has been lodged on 18/05/20

Lost Report No.14300-2023

to the MANI TAKIMAHAMAD

Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shan inagar

Dist. Thane 401 107 -9819

Place : Mira Road (East),

Dated:19/05/2023

Mira Road Police Station, the

of the said documents ple

ADTANI (Present Owner) undersigned / society within from the publication of this not

considered that said documents misplaced permanently.

the 3rd Floor, Bldg No.B/1

नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत १९ मे, २०२३

किरकोळ विक्रेता म्हणून व्यवसाय करणे.

Advocate High Court
O.no.70, 3rd Floor, Ashoka Shopping Centre, L.T.Marg, Crawford Market, Mumbai - 400001

सार्वजिन्कु न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस एस आर एन क्रमांक : GBR/00389/18/23 अर्ज क्रमांक : ACC/X/150/2023

सार्वजनिक न्यासाचे नाव: DAREKAR EDUCATIONAL TRUST

न्यासाचा पत्ता : A-2304/5, Ekta Meadows, Khatau Mill Compound, Near Siddharth Nagar, Borivali-East, Mumbai, Mumbai Suburban.

अर्जदार : PANDURANG GANGARAM DAREKAR सर्व सबधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की

सहाय्यक धर्मादाय आयुक्त बृहन्मुबई विभाग, मुबई हे वर नमूद केलेला अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेतः-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जगम मिळकत : रोख रु. १०००/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयार्च असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेले अशा रीतीने पाठवावी त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनाक १७/०५/२०२३ रोजी दिली.



अधिक्षक सार्वजनिक न्यास नों दणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग



**नोंदणीकृत कार्यालयः** ४०४, देवप्लाझा, ६८, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ **दूरध्वनी:**+९१–२२–४२२३३३३३ **फॅक्स:**+९१–२२–४२२३३३०० ZODIAC ई-मेल: into@zogiacventures.in वेबसाईट: www.zodiacventures.in VENTURES LTD सीआयएन: एल४५२०९एमएच१९८१पीएलसी०२३९२३

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या कालावधी व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मुळतः संचालक मंडळाची १८ मे, २०२३ रोजी होणार होती ती कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आता **शनिवार, २० मे, २०२३** रोजी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ४०४, देवप्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ येथे होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.zodiacventures.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवाचिता कंपनीचे समभागातील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी आतील व्यापार रोखणेकरिता संचालन सांकेताकानुसार कंपनीचे संचालक व पदसिद्ध (विहित) कर्मचारी यांच्याकरिता १ एप्रिल, २०२३ पासून बंद ठेवण्यात येईल आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या कालावधी व वर्षाकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष घोषणेनंतर ४८ तासांपर्यंत बंद राहिल.

झोडिॲक व्हेन्चर्स लिमिटेडकरिता सही/ जिमित शाह

व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: १८ मे, २०२३

मॉडर्न इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १, मित्तल चेंबर्स, २२८ नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. सीआयएन क्र.: यू१७१२०एमएच१९३३पीएलसी००२०३१. **दूर.क्र.:**0२२-६७४४४२००, **फॅक्स:**0२२-६७४४४३००. वेबसाईट:www.modernindia.co.in, ई-मेल:info@modernindia.co.in

सूचना

(कंपनीचे समभागधारकांचे लक्षा वेधण्याकरिता) विषय: आयर्डपीएफप्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे हस्तांतरण व

आयईपीएफ प्राधिकरणाकडे दावा न केलेले लाभांश (२०१५-१६) चे हस्तांतर. सहकार मंत्रालयाद्वारे दिनांक ०७ सप्टेंबर, २०१६ रोजी सूचित प्रमाणे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ (कायदा) सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम २०१६ (नियम) आणि दिनांक २८

फेब्रुवारी २०१७ पासून प्रभावी असलेले गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम २०१७ (नियम) आणि अन्य पुढील सुधारणेसह सदर सूचना प्रकाशित करण्यात येत आहे. कंपनीचे समभाग ज्याकरिता वित्तीय वर्ष २०१५-१६ मध्ये घोषित लाभांश संदर्भात आणि जे देण्यात न आलेले लाभांश खात्यात हस्तांतरणाचे तारखेपासून ७ सलग वर्षांच्या कालावधीकरिता दावा न केलेले/देण्यात न आलेले आहेत असे कंपनी कायदा २०१३ चे कलम १२५ अन्वये केंद्र शासनाद्वारे स्थापित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीद्वारे हस्तांतर करणे आवश्यक

सदर कायदा व अधिनियम तसेच अन्य प्रकरणे नुसार मागील ७ वर्षांदरम्यान कोणतेर्ह डिव्हीडंड वॉरंट रोख करण्यात न आलेले लाभार्थी मालकांसंदर्भातील सर्व शेअर्स गुंतवणुकदा शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ) च्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले

तद्नुसार कंपनीने आयईपीएफच्या डिमॅट खात्यात ज्या संबंधीत भागधारकांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्या सर्वांना त्यांच्या अंतिम ज्ञात उपलब्ध पत्त्यावर योग्य कारवाई करण्याकरित सदर नियमाअंतर्गत विशेष पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कंपनीने अशा भागधारकांचे व आयईपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरणासाठी देय शेअर्सचे संपूर्ण तपशिल कंपनीच्या www.modernindia.co.in वर अपलोड केलेले आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र रोख न झालेले लाभांश व शेअर्सचे संपर्ण तपशिल पडताळणीकरिता

MODERN CONSOLIDATION 2015-2019.xlsx (modernindia.co.in) या वेबलिंकचा संदर्भ घ्यावा

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) सहवाचिता त्यातील नियमानुसार मागील ७ वर्षादरम्यान लाभार्थी मालकांनी रोख न केलेले कोणतेही डिव्हीडंड वॉरंट संदर्भातील सर्व शेअर्स कंपनीद्वारे आयईपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले जातील.

भागधारकांचे नावे नोंद असलेले वास्तविक स्वरूपातील शेअर्स साहजिकच रद्द केले जातील आणि ते व्यवहारयोग्य नसतील. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, या संदर्भात कंपनीने वेबसाईटवर अपलोड केलेले तपशिल हे सदर नियमानुसार आयईपीएफच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दय्यम भाग प्रमाणपत्र वितरणासाठी योग्य सूचना समजण्यात यावी. डिमॅट स्वरूपात भागधारणेसंदर्भात नियमानुसार आयईपीएफच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरणाकरिता कंपनीद्वारे आवश्यक ती कॉर्पोरेट कारवाई केली जाईल.

संबंधीत भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, अशा हस्तांतरणानंतर आयईपीएफ कडून लाभांशासह सदर शेअर्सवर दावा करण्यासाठी आयईपीएफच्या www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध असलेले नियमाअंतर्गत विहित प्रमाणे नमुना **आयईपीएफ-५** मध्ये आयईपीएफकडे वेगळा अर्ज करता येईल.

कोणतीही माहिती/स्पष्टीकरण हवे असल्यास कृपया संपर्क कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी मे. सॅटेलाईट कॉपॉरेट सर्विसेंस प्रा.लि., पत्ता: ए/१०६-१०७, दत्तानी प्लाझा, इस्ट वेस्ट इंड कंपाऊंड, अंधेरी-कुर्ला रोड, सफेद पुल, साकिनाका, मुंबई-४०००७२, दूर:०२२–२८५२०४६१/४६२, ई–मेल: service@satellitecorporation.com.

मॉडर्न इंडिया लिमिटेडकरिता सही / परिंद बादशाह

उपाध्यक्ष व कंपनी सचिव

एफसीएस क्र.:५४१४

दिनांक: १८.०५.२०२३

ठिकाण: मुंबई

#### **KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.**

CIN: L31909MH1983PLC220457 Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidvalankar College Road, Anton Hill. adala (E), Mumbai- 400037. Tel -2775066 Email: kusammeco.acct@gmail.com

Regulation 47 of SEBI (LODR) Regulation. 2015, Notice is hereby given that a Meetin of the Board of Directors of the Company wi be held on Friday, 26th May, 2023 at 03.00 **pm** to consider and approve, the Audited inancial Results for the quarter and inancial year ended 31st March, 2023.

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with

Amruta Lokhande Company Secretary & Compliance Office Place : Mumbai Date: 18th May, 2023

For, Kusam Electrical Industries Limited

#### एफएल- ३ / क्र. १३. ४८४ जे.एस.एस रोड कोकडा भुवन, चिराबाजार मुंबई ४०००० जयानंद शेड्डी यांचे दिनांक १५/०३/२०२३ रोर्ज निधन झाले असल्यामळे सदर अनज्ञप्ती अर्जदाः श्री अविनाश जयानंद शेट्टी यांच्या नावे व करण्याबाबत विनंती अर्ज प्राप्त झालेला आहे. तर्र सदर अनुज्ञप्ती श्री अविनाश जयानंद शेट्टी यांच्य नावे वर्ग करण्याबाबत काही आक्षेप / हरकर असल्यास त्यांनी ही जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून (१५) दिवसांच्या आ अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुन जकात घर, तळ मजला, शहिद भगतसिंग मार्ग

फोर्ट, मुंबई -०१ या कार्यालयास आवश्यक त्य

कागदपत्रासह संपर्क साधावा. विहित मुदतीत

कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास सद प्रकरणी कृणाचा आक्षेप/हरकत नाही असे गृहीत

धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

जाहिर नोटीस

मे. आयडियल रिफ्रेशमेंट रेस्टॉरंट आणि बार

सही (सी.बी. राजपत अधीक्षक, राज्य उत्पादन शल्वे जिल्हाधिकारी मुंबई शहर करिता

### ज्यूपिटर इन्फोमिडीया लिमिटेड

सीआयएनः एल२२२००एमएच२००५पीएलसी९५२३८७ नोंदणीकृत कार्यालयः ३३६ लक्ष्मीप्लाझा, लक्ष्मी इंडइस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई–४०००५३ ई-मेल:jupiter@jimtrade.com; वेबसाईट:www.jupiterinfomedia.com, द्रर.:९१-२२-२६३४१६९१

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत एक			(रु.लाखात)
	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही
तपशील	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५३८.६०	४३४.१६	४६.५०
कर व अपवादात्मक बाबपुर्व निव्वळ नफा	६२८.७९	५५.६५	(३२.२८)
करपूर्व व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा	६२८.७९	५५.६५	(३२.२८)
करानंतर निव्वळ नफा	339.68	२४.३९	(२१.२५)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	339.68	२४.३९	(२१.२५)
भरणा केलेले समभाग भांडवल	9007.00	9007.00	9002.00
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात			
दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	७४०.३९	४००.७५	
मूळ व सौमिकृत – उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)	3.39	0.28	(0.29)
टीप : १. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत	एक मेव वित्तीय निष्क	षिचा अहवाल	(रु.लाखात)
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
तपशील		39.03.2023	३१.०३.२०२२

रपूर्व निव्वळ नफा ानंतर निव्वळ नफ गवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉव एक्सचेजसह सादर करण्यात आलेली वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय

र्वतंच्यक्ति सार्यः कंपनीया आठण यावयः गाया । निकायंच सावसर न्युन्यताण उतारा आहे. । यताः निकायंचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.jupiterinfomedia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील निष्कषांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १८ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी उपरोक्त निष्कर्षावर अ-फेरबदल म

# अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवाल जे लागू असेल ते तजवीज केले जाईल.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचाल

उमेश मोर्द

### निवी ट्रेडिंग लिमिटेड

नॉदणीकृत कार्यालयः द्वारा युनायटेड फॉस्फास लि., रेडीमनी टेरेस, चौथा मजला, १६७, डॉ. ए.बी. रोड, राळी नाका, मुंबई-४०००१८. दुर.:६१२३३५००, फॅक्स:२६४८७५२३ वेबसाइट: www.nivionline.com. ई-मेल:nivi.investors@uniphos.com, सीआवएन:एल९९९९९एमएच१९८५पीएलसी०३६३९१ –मेल:nivi.investors@uniprios.com, साञानरुः रूपार्च, २०२३ रोजी संपलेल्या तमाही व वर्षांकरिता लेखापरिक्षित वित्तीव निष्कर्षाचा अहवाल (क.ताखात

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष		
	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9.40	9.34	9.60	4.89	५.४६		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(कर, अपवादात्मक आणि/किंवा							
विशेष साधारण बाबपूर्व)	(८.४२)	(99.93)	(0.00)	(90.90)	(০.৩५)		
करपुर्व व अपवादात्मक बाबनंतर							
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(८.४२)	(99.93)	(0.00)	(90.90)	(0.04)		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ		, ,			l , .		
नफा/(तोटा)	(६.३०)	(99.93)	0.03	(१४.९८)	(0.६४)		
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न							
(कालावधीकरिता सर्वकष नफा/							
(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष	, ,	, .					
उत्पन्न (करानंतर))	(६.९८)	(६.५६०	0.92	(११.६७)	4.04		
समभाग भांडवल	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६		
इतर समभाग				33.00	४४.६७		
उत्पन्न प्रतिभाग							
(दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)							
मूळ व सौंमिकृत (रु. प्रती भाग)	/	/ \		/\	/ \		
(वार्षिकीकरण नाही)	(0.490	(0.८९)	0.00	(٩.२०)	(0.04)		
१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक							

एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कवाचि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nivionline.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. टीप : वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि १८ मे

१०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सही/ सॅन्डा आर. श्रॉफ व्यवस्थापकीय संचालिक

#### बजाज होसिंग फाया स सिमिडेट BAJAJ FINSERV

<sup>|</sup> कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र–४११०१४ शाखा कार्यालय: शिवधन प्लाझा, पोस्ट राजगुरुनगर, पुणे-नाशिक महामार्ग, ता. खेड, जि. पुणे-४१०५०५.

# ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम

१३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४) खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००<sup>:</sup> च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार, जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने खालील स्वाक्षरीकरयाँनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषत कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेस व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/जामिनदाराचे नाव (एलएएन क्र., शाखा नाव)	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक व रक्कम	ताबा दिनांक
शाखाः राजगुरुनगर (कर्ज क्र.: ४एक्स५आरएचढीईबी०८३२८१ व ४एक्स५आरएचढीईबी२७७२७३)१. अकबर इट्रीश अली (कर्जदार), एम.क.२५३७, १ला मजला, फ्लॅट क्र.६, नाव्य रेसिडेन्सी, एस.कॉर्नर मानला, ता. अंबोगा युणे, महाराष्ट्र-४१०५०३. २. महलकाबानु असगरअली हरियानी (सह-कर्जदार), एम.क.२५३७, १ला मजला, फलॅट क्र.६, नाव्य रेसिडेन्सी, एस.कॉर्नर मानचार, ता. अंबेगाव, जि. पुणे, महाराष्ट्र-४१०५०३.	पुढे नमुद बिगरशेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र. १०५, १ला मजला, क्षेत्रफळ ७९४ चौ.फु. ७३.७९ चौ.मी., सौमया हाईटस् ज्ञात इमारत, जमीन सीटीएस क्र.६२३/२, ६२४/१, ६२४/३, ६२४/४, गाव नारायणगाव, ता. जुत्रर, जि. पुणे, उप-निबंधक नारायणगाव यांच्या मयदित आणि ग्राम पंचायत नारायणगाव –४१०५०४. पुर्वः जागा व परिसर; पश्चिम: आतील मोकळी जागा; उत्तर: आतील मोकळी जागा; दक्षिण: फ्लॅट क्र.१०४.	२८ फेब्रुवारी, २०२३ रु.१८,५७,७७७/- (रुपये अठरा लाख सत्तावन हजार सातशे सत्याहत्तर फक्त)	१६.०५.२०२३
दिनांक: १९.०५.२०२३, ठिकाण: पुणे	सही/- प्राधिकृत अधिकारी, ब	नाज हौसिंग फायन	ान्स लिमिटेड

# मुकट पाईप्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः फलॅट क्र.३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. CIN:L27200MH1987PLC044407 पत्रव्यवहार पत्ताः राजपुरा-पटियाला रोड, राजपुरा - १४०४०१, पंजाब,

दूरः:+९१-०१७६२-२२५०४०, फॅक्सः+९१-०१७६२-२२२३९०, वेबसाईट:www.mukatpipes.com, ई-मेल:mukatpipes@gmail.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

						(रु.लाखात)
अ.	तपशील		संपलेली तिमाही		वर्ष ते तारीख आकडे	
क्र.		३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	940.00	48.30	208.08	330.09	६१२.१७
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण					
	बाबनंतर #)	१०.९६	99.88	38.09	(१२.४९)	(99.40)
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण					
	बाबनंतर #)	१०.९६	99.88	38.09	(१२.४९)	(99.40)
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण					
	बाबनंतर #)	१०.९६	99.88	38.09	(१२.४९)	(99.40)
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि					
	इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१०.९६	99.8६	38.09	(१२.४९)	(99.40)
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)	489.40	489.40	489.40	489.40	489.40
(g	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	(9392.90)	(१२८५.२०)
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)					
	मूळ सौमिकृत	0.08	0.90	0.28	(0.99)	(0.90)
	सौमिकृत	0.08	0.90	0.29	(0.99)	(0.90)

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १८.०५.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद्र पटावर घेण्यात आले.

#- अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल तेथे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले. मुकट पाईप्स लिमिटेडकरिता

दिनांकः १८.०५.२०२३ ठिकाणः राजपरा

डीआयएन-०१२३९४८३

सही /

(रुपिंदर सिंग)

PUBLIC NOTICE 3y this Notice, Public in general is informed hat late Mr. Swapan Kumar M. Mondal, nember, of the Mahavir Shantinagar Coperative Housing Society Ltd., owner of Flat No C-66/204, Sector-V, Shanti Nagar, Wira Road (East), Dist. Thane 401 107 and nolder of Share Certificate No. 12, died ntestate on 17/10/2010 and the society ransferred the shares and interest in the ransferred the shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased member in the name of Mrs Mitra Swapan Mondal W/o late Mr. Swapan Wondal wife of the deceased of the dec Kumar Mondal, wife of the deceased after completing requisite formalities. The said Mrs. Mitra Swapan Mondal W/o late Mr Swapan Kumar Mondal is member of the Swapan Kumar Mondal is member of the society and she has agreed to sell the said flat. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for transfer of shares and interest belonging to the deceased by the society and sale transaction of the said flat, inform to undersigned within period of **07 days** from the publication of this notice failing which the sale transaction will be completed and thereafter any claim or objection will not be considered.

or objection will not be considered. K. R. TIWARI, ADVOCATE Shantinagar, Mira Road, Dist. Than

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that my clients MAULANA SADIQALI JAINULLA KHAN intending to purchase the flat premises i.e. Flat No.602, 6th FLOOR, admeasuring 648 Sq. Ft built up area, in A-Wing, known as "ORCHID ENCLAVE Co-Operative Housing Society Ltd." situated at Sector R-3,Nahar Amrit Shakti, Chandivali Mumbai 400072 And Constructed On Land bearing C.T.S No.53 of Village – Chandivali, Taluka – Kurla, District-Mumbai Suburban and whereas Late Smt. Shantadevi Sudarshan Lakhanpal was expired on 13.01.2015 at Mumbai and after her death his legal heirs i.e. her husband and Daughter 1) MR.SUDARSHAN AMARNATH LAKHANPAL, 2) MRS.JYOTI ANUPAM GAUR and 3) MRS. JARTI SHARMA

his legal heirs i.e. her husband and Daughter 1) MR. SUDARSHAN AMARNATH LAKHANPAL, 2) MRS.JYOTI ANUPAM GAUR and 3) MRS. AARTI SHARMA Released their shares and transferred their rights in favour of MRS.ANKITA ANIL BANDEKAR without any monetary consideration through release deed executed on 30/03/2023 Which is duly registered with joint sub-registered Kurla-3 under Registration No.6473/2021 on dated 30/03/2021. If Any person/Claimants having objection or claim by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien, tenancy, license, easement or otherwise etc. of whatsoever nature with respect to Said flat are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 14 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned. Date: 19/05/2023 9/05/2023 Place: Mumbai CHANDRASHEKHAR R KANOJIA (Advocate High Court)

Office: Shop No. 1, Opp. Shiv Shakti Dairy Marol Pipe Line, A. K. Road, Andheri East Mumbai - 059. Mob:9022223370 Off.:8976973370

# जाहीर सूचना

श्रीमती मारिया फेल्ट्सी इनोन्सेसिया परेरा

यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात

येत आहे की, श्री. किशोर बी. शाह, मालक

मे. यु.के. बिल्डर्स आणि श्रीमती पास्कोलीना

अल्वारेस यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.२०३, २रा

ग्जला, क्षेत्रफळ ५०० चौ.फु. कार्पेट क्षेत्र शांतीनिकेतन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, लॉर्डेस कॉलनी, ऑर्लेम, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या जागेबाबत झालेल दस्तावेज क्र.बीडीआर-२-१०५१७-२००९ अंतर्गत हमी निबंधक-बोरिवली १ यांच्याकडे नोंदणीकृत दिनांक ०२.१२.२००९ रोजीचा मुळ करारनामा अर्थात स्थायी पर्यार्थ निवासस्थानाकरिता करारनामा हरवला आहे सदर दस्तावेज/करारनामा हे उपरोक्त फ्लॅटकरित अधिकाराच्या श्रेणीतील महत्वाचा दुवा आहे श्रीमती मारिया फेल्टसी इनोन्सेसिया परेरा यांना सदर फ्लॅट त्यांची आई श्रीमती गास्कोलीना अल्वारेस (मृत्यु दिनांक २६.१०.२०१३) यांची एकमेव मुलगी, जिवीत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी म्हणून वारसाहक्काने मिळाले आहे. त्यांना आता सदर म्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेच्या विरोधात विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, न्यास मालकी हक्क, ताबा, बक्षीस, परिरक्षा वारसाहक्र, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क आणि/ आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ३७, ३८, ३रा मजला, लॅण्डमार्क टॉवर, लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई-४०००६४ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत (दोन्हीं दिवस समाविष्ट) कळवावे. अन्यथा अश व्यक्तींचे दावा स्थगित आणि/किंवा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: १९.०५.२०२३ सही/ निशांत राणा ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायालय

फ्लॅट क्र.१०/३, भांडूप राजकमल कोहौसोलि. प्लॉट क्र.९९, परांजपे गार्डन समोर, दातार

कॉलनी, भांडूप (पुर्व), मुंबई-४०००४२ या जागेबाबत भाँड्रप राजकमल कोहौसोलि. या सोसायटीद्वारे वितरीत अनुक्रमांक ४६ ते ५० (दोन्हीसह) धारक दिनांक २६.०९.१९८२ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.१०. सही/-

तेजस टी. पाटील वकील. उच्च न्यायालय दुकान क्र.६, स्कायलाईन पोसेदोन इमारत. महाराष्ट्र नगर, भांडूप (पश्चिम), मुंबई-

8000bC. ठिकाण: मुंबई दिनांक: १८.०५.२०२३



नोंदणीकृत कार्यालय: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६ वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:investor.relations@maninds.org सीआयएन: एल९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८

🛾 मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

							(रु.लाखात)	
			एकमेव				एकत्रित	
'	तपशील	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेली	संपलेले	संपलेले	
		तिमाही	वर्ष	तिमाही	वर्ष	वर्ष	वर्ष	
		39.03.23	39.03.23	39.03.22	39.03.22	39.03.23	39.03.22	
कार्यच	ानातून एकूण उत्पन्न	44890	२०९२४९	५६९२७	20880८	ঽঽঽঀঽ४	२१३८६३	
काला	धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा							
विशेष	नाधारण बाबपूर्व#)	3928	८९६५	3800	ঀ३४६१	९०३८	93880	
करपूर	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
आणि	किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	3928	८९६५	3800	ঀ३४६१	९०३८	93880	
करानं	र कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
आणि	किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	२६९१	६७२७	२५८७	909२२	६८००	9094८	
काला	धीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष							
नफा/	तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२६४६	७२०९	ঽঽধৎ	९७०८	૭૧૪રૂ	९७१८	
भरणा	pलेले समभाग भांडवल	3004	3004	२९५९	२९५९	3004	२९५९	
राखीव	(मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकीत							
राखीव	वगळून)		९७२७५		९१०५६	९७४१३	९१२५९	
उत्पन्न	प्रतिभाग (रु.५/– प्रत्येकी)							
मूळ (		8.82	99.29	8.43	90.02	99.33	90.02	
सौमि	त (रु.)	8.82	99.29	४.४६	୩७.୪६	99.33	90.42	
टिप:								

बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही बारामाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. १८ मे, २०२३ रोजी लेखासमितीद्वारे तिमाही व बारामाहीकरिता लेखापरिक्षित वतीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच तारखेला कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले जे कंपनीच्या http://www.mangroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणानुस विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार वरील निष्कर्ष तयार करण्यात आले आहेत. तदनुसार मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे

3. ६ ते ८ महिन्यात निष्पादित करावयाचे अंदाजे रु.२३००/ – कोटी रक्कम त्या तारखेला थकबाकी आदेश पुस्तक स्थिती घेतली आहे.

. विलीनीकरण योजना कार्यचलनाच्या विलंबामुळे कंपनीची पुर्णतः मालकीची उपकंपनी असलेली मेरिनो शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचे वित्तीय अहवाल भारतीय सनदीलेखापाल संस्थाद्वारे वितरीत भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) ११० द्वारे आवश्यकतेनुसार एकत्रित केलेले नाही.

M AN Globally Committed

दिनांक: १८ मे, २०२३ ठिकाण: मुंबई

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित आर.सी. मनसुखानी डीआयएन:०००१२०३३

कोरल इंडिया फायनान्स ॲण्ड हौसिंग लिमिटेड सीआयएन:एल६७१९०एमएच१९९५पीएलसी०८४३०६ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, दालामल हाऊस, जे बी मार्ग, नरीमन पॉईंट,

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत

मुंबई-४०००२१. फोन क्र.: ०२२-२२८५३९१०/११, फॅक्स: ०२२-२२८२५७५३,

एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रक्कम लाखात ईपीएस आकडे व्यतिरिक्त)

	सपलला	सपलल	सपलल
तपशील	तिमाही	वर्ष	वर्ष
	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०६२.३२	२९५५.०३	२७४९.८०
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबपूर्व*)	७५७.९४	२२३१.८४	२१९६.९७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर*)	७५७.९४	२२३१.८४	२१९६.९७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर*)	६१८.०२	१८३२.०१	१७३७.१०
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न			
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)			
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१८३.५९)	८७६.७७	१६९२.६८
समभाग भांडवल (दर्शनु मुल्य रु.२/-)	८०६.०४	८०६.०४	८०६.०४
राखीव (मागील वर्षाचे ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार			
पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	_	१४१५०.५७	१३३९४.७१
उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी)			
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
मूळ	१.५३	૪.५५	४.३१
सौमिकृत	१.५३	૪.५५	४.३१
टीप:	•		

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह दिनांक १८ मे, २०२३ रोजी सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुना आहे. लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.coralhousing.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १८ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य ु करण्यात आले. वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुर्नविलोकन केले आहे.

३. मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या पुर्नवर्गीकरणाकरिता आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद

संचालक मंडळाने सन २०२२-२३ करिता रु.२/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे समभागावर रु.०.३० (तीस पैसे) चा १५% लाभांश शिफारस केला आहे जो आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या भागधारकाद्वारे मंज्रीवर अवलंबून आहे.

कंपनीचे प्रमुख कार्य गुंतवणूक व बांधकाम आहे.

कोरल इंडिया फायनान्स ॲण्ड हौसिंग लिमिटेडकरिता सही / -

नवीन बी. दोशी ठिकाण: मंबर्ड दिनांक: १८ मे, २०२३ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

वेबसाईट:www.coralhousing.in, ई-मेल:cs@coralhousing.in